

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल)नियम १९६१
प्रसुतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत
एकत्रित आदेश

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्र.एमएजी १०९९/ प्र.क्र.२३७/आरोग्य-३
दिनांक :- २१ ऑगस्ट, १९९९

शासन निर्णय :


आदेश क्रमांक एमएजी / १०७२/ ३१६८८- पी, दिनांक १९ ऑगस्ट ७२, (२) क्र.एमएजी १०८६/४९०७/ आरोग्य-९, दिनांक १.१.८७ शासन निर्णय क्र.एमएजी १०९०/ ६९३/ आरोग्य/९, दिनांक ३१ मे १९९१ हे रद्द करण्यात येत असून या आदेशांचे एकत्रिकरण करून, पुढील आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

स्त्री कर्मचारी / अधिकारी यांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ खाली शासकीय स्त्री कर्मचारी/अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची पत्नी यांना प्रसुतीपूर्वी शासकीय/जिल्हापरिषद व महानगरपालिका अथवा नगरपरिषदेच्या रुग्णालयात गर्भधारणेनंतर पहिल्या २ ते ३ महिन्यात नांव नोंदविणे आवश्यक आहे. त्याकरीता ६ महिन्यापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे नांव नोंदविले नसल्यास प्रसुतीच्या वेळी आकस्मिक परिस्थिती निर्माण झाल्यास, खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेतल्यावर त्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकत नाही. ते टाळण्याकरीता तसेच प्रसुतीपूर्व मातेची काळजी घेण्याकरीता लसटोचणी योग्यरितीने पूर्ण होईल व प्रसुती सुलभ होईल, याकरीता स्त्री कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रसुतीपूर्व नोंदणी शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक आहे.त्यामुळे प्रसुतीच्या वेळी अडचण किंवा त्रास होणार नाही व शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास त्यावेळीही योग्य तो सल्ला वेळेवर मिळू शकेल. कोणत्याही परिस्थितीत, प्रसुती पूर्वी नोंदणी केली नसल्यास पूर्ण कालावधीच्या प्रसुतीसाठी (सिझरियन शस्त्रक्रिया) खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारावरील खर्चास मान्यता मिळणार नाही.

एकंदर २३ आकस्मिक आजारामध्ये स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संबंधातील आकस्मिक आजार या आजाराचा समावेश असल्याने स्त्री कर्मचाऱ्यांना २० हजारपर्यंत आकस्मिक आजाराच्या वेळी औषधोपचारासाठी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकते.

प्रसुती शास्त्रासंबंधातील इतर आजारांबाबत आकस्मिकतेचे संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणपत्रे दिल्यास त्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती नियमानुसार अनुज्ञेय आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(एल.जी.इप्पवार)

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव

प्रति,

मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
सचिव, (सर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई
सचिव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (दोन प्रती)
मुख्यमंत्र्यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
राज्यमंत्री (आरोग्य) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई

एच-६४२(एफ)(३५००-८-९९)

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक

मुख्य सचिवांचे स्वीय सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

- सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (५ प्रती)
- सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती)
- सेंट्रलमेंट कमिशनर अॅण्ड डायरेक्टर ऑफ लॅंड रेकॉर्ड्स, पुणे (२ प्रती)

विभागीय आयुक्त (सर्व) (प्रत्येकी २ प्रती)

जिल्हाधिकारी (सर्व) (प्रत्येकी २ प्रती)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)

महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा व परिक्षा)मुंबई (२ प्रती)

महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा व परिक्षा)नागपूर (२ प्रती)

सहसंचालक, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती)

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती)

चिफ ऑडिटर, लोकल फंड्स अकाऊंट्स, मुंबई (१० प्रती)

कोषागार अधिकारी (सर्व) प्रत्येकी ५ प्रती)

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई (५० प्रती)

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई (५० प्रती)

संचालक, आयुर्वेद, मुंबई (२५ प्रती)

संचालक, राज्य कामगार विमा योजना, मुंबई (२५ प्रती)

व्यवस्थापकिय संचालक, हाफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन, परेल, मुंबई (२ प्रती)

अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (सर्व)

महासंचालक, माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मुंबई (५ प्रती)

सहसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)

उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)

अधिष्ठाता, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, (सर्व)

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय (सर्व)

• प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)

• प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)

वित्त विभाग (कार्यासन सेवा ५), मंत्रालय, मुंबई (१० प्रती)

व्यवस्थापक, शासकिय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई

सर्व कार्यासन अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना कार्यासन), मंत्रालय, मुंबई (५० प्रती)

२. मंत्रालयीन विभागाच्या सर्व आस्थापना कार्यासनास विनंती करण्यात येते की, त्यांनी शासन निर्णयाच्या

प्रती त्यांच्या सर्व संबंधित कार्यासनाना पाठवाव्यात. तसेच संबंधित कार्यासनाने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व

विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना पाठवाव्यात.

प्रत :- निवड नस्ती (महत्वाचे आदेश), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (आरोग्य-३) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

• (पत्राने)